



समृद्धी को-ऑप. बँक लि., नागपूर

मुख्य कार्यालय : २२ अ, वंजारी नगर, नागपूर - ३. फोन : ०७९२-२७०२३२३

फॅक्स क्र. : ०७९२-२७०२३२३ ई-मेल : info@samruddhibank.com

२४ वा
वार्षिक
अहवाल



वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

(केवळ सभासदांसाठी)

बँकेच्या सर्व सन्माननिय सभासदांना कळविण्यात येते की, बँकेची चोविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा **शनिवार दि. २४/०९/२०२२ रोजी, सकाळी ९.०० वाजता, "सिध्दीविनायक सेलिब्रेशन हॉल", प्लॉट नं. १, २ डभारे ले-आऊट, त्रिमुर्ती नगर, एन. आय. टी गार्डन समोर, नागपूर - २२.** येथे खालील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. तरी सन्माननिय सभासदांनी सदर सभेला वेळेवर हजर रहावे ही नम्र विनंती.

॥ सभेपुढील विषयसूची ॥

१. बँकेच्या दि. ३०.०९.२०२१ रोजी झालेल्या तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या २४ व्या वार्षिक अहवालावर विचार करणे व त्याला स्विकृती देणे.
३. दि. ३१.०३.२०२२ अखेरचा लेखापरिक्षीत ताळेबंद व सन २०२१-२०२२ या वर्षाचे नफातोटा पत्रकावर विचार करणे व त्याला मंजूरी देणे.
४. सन २०२१-२२ या वर्षाचे अंदाजपत्रकापेक्षा जास्त / कमी झालेल्या खर्चास व सन २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रकास स्विकृती देणे.
५. सन २०२१-२२ या वर्षाच्या अंकेक्षण अहवालावर विचार करणे व सन २०२०-२१ च्या अंकेक्षण दोष दुरुस्ती अहवालाला मंजूरी देणे.
६. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकाच्या (Statutory Auditor) नियुक्तीची नोंद घेणे.
७. वैधानिक अंकेक्षकांनी सन २०२१-२२ मध्ये प्रमाणित केलेल्या कर्ज निर्लेखन प्रकरणांना मंजूरी देणे.
८. बँकेचे सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला मान्यता देण्याबाबत विचार करणे.
९. मा. अध्यक्षीय परवानगीने वेळेवर उपस्थित होणाऱ्या अन्य विषयांवर विचार करणे.

नागपूर

दि. ०८/०९/२०२२

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
(अमित प्र. राजकारणे)
मुख्य कार्यकारी अधिकारी

॥ विशेष सुचना ॥

१. गणसंख्या (कोरम) अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा अर्ध्या तासानंतर त्याचदिवशी त्याचठिकाणी घेण्यात येईल व त्यासभेला गणपूर्तीचे (कोरम) बंधन राहणार नाही.
२. सभासदांना काही प्रश्न विचारावयाचे असतील तर ते त्यांनी लिखित स्वरूपात बँकेच्या वंजारीनगर येथील मुख्य कार्यालयात दि. १७/०९/२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत द्यावेत. वेळेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणे बँकेला बंधनकारक राहणार नाही.
३. सभेला येताना सोबत वार्षिक अहवाल आणावा.

॥ बँकेच्या सभासदांना नम्र सुचना ॥

- १) आपला पोस्टाचा पत्ता बदलला असेल तर त्याची माहिती बँकेला त्वरीत कळवावी.
- २) आपले सर्व आर्थिक व्यवहार आपल्या जवळच्या समृद्धी बँकेच्या शाखेशीच करा व आपल्या निकटवर्तीयांनाही तसे करण्यास प्रवृत्त करा.
- ३) बँकेशी असलेल्या आपल्या व्यवहारात नियमितपणा राखा. ते बँकेच्या व आपल्या हिताचे आहे. आपल्या सहकार्यावरच बँकेचा विकास व आर्थिक प्रगती अवलंबून आहे.
- ४) बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.

मुख्य कार्यालय - सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.००

शाखा वंजारीनगर - सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०

शाखा धरमपेट - सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०

शाखा मानेवाडा - सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०

शाखा सोमलवाडा - सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०



२४ वा वार्षिक अहवाल सन २०२१-२०२२



मा. सभासद बंधु/ भगिनीनो

आपल्या बँकेची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न होत आहे. या सभेत आपण उपस्थित आहात याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते.

॥ श्रद्धांजली ॥

सन २०२१-२२ ह्या वर्षात स्वर्गवासी झालेल्या बँकेच्या सभासदांना, हितचिंतकांना व देशातील मान्यवरांना आम्ही आमचे बँक परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

गुंतवणूक

सन २०२१-२२ ह्या आर्थिक वर्षात बँकेने तरल व तरती जिंदगीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार १८% रक्कम गुंतवणूक करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात विहीत निकषापेक्षा जास्तीची रक्कम तरल व तरती जिंदगीमध्ये गुंतविली आहे, हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते.

बँकेचे भागभांडवल व सभासद

दि. ३१/०३/२०२१ रोजी बँकेची सभासद संख्या ४९०० होती. व दि. ३१/०३/२०२२ अखेर सभासद संख्या ५१३८ आहे. दि. ३१/०३/२०२१ अखेर बँकेचे वसूल भागभांडवल रु. ३३०.३८ लाख होते. त्यात वाढ होऊन दि. ३१/०३/२०२२ अखेर बँकेचे एकुल वसूल भागभांडवल रु. ३५२.५६ लाख झाले आहे.

शाखा : वंजारीनगर : ०२७०२३२४ धरमपेट : ०२५५५४१२ मानेवाडा : ०२७५६५२२ सोमलवाडा : ०२२९०२६०

ह्या आर्थिक वर्षात रु. २२.१८ लाखाने वसुल भागभांडवलात वाढ झालेली आहे. वसुल भागभांडवलात झालेली वाढ ही ६.३१ टक्के आहे. बँकेने दि. ३१/०३/२०२३ अखेर रु. ३८०.०० लाखापर्यंत भागभांडवलात वाढ करण्याचा बँकेचा मानस आहे. बँकेने निर्धारित केलेले लक्ष साध्य करण्यासाठी बँकेचे भागभांडवल वाढीसाठी बँकेला सक्रिय सहकार्य करावे ही नम्र विनंती.

संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेले कर्ज

सन २०२१-२२ ह्या आर्थिक वर्षात बँकेने संचालक व त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही कर्जवाटप केलेले नाही. सबब बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयाचे तंतोतंत पालन केले आहे. ह्याची नोंद घ्यावी.

ठेव विमा

आपली बँक ठेव विम्याचे हप्ते 'डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरन्टी कार्पोरेशन' (DICGC) ह्यांचेकडे नियमित जमा करित आहे. पूर्वी सभासदांना त्यांचे ठेवीवर रु. १,००,०००/- लाखापर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण प्राप्त होते. परंतु दि. ०५ फ्रेब्रुवारी २०२० पासून रु. १ लाखाएवजी सभासदांना त्यांचे ठेवीवर रु. ५,००,०००/- पर्यंतच्या सर्व ठेविदारांना त्यांच्या ठेवीवर विमा संरक्षण प्राप्त झालेले आहे. ही निश्चितच समाधानाची बाब आहे. यामुळे सभासदांच्या ठेवी अधिक सुरक्षित झाल्या आहेत.

भागभांडवल पर्याप्तता प्रमाण (Capital Adequacy Ratio)

भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार कमीतकमी ९% असणे आवश्यक आहे. २०२१-२२ ह्या वर्षी हे प्रमाण १३.१८% आहे. भांडवल पर्याप्तता ही आपल्या बँकेच्या आर्थिक स्थैर्याचे व विकासाचे प्रतिक आहे हे सांगण्यास मला आनंद वाटतो.

थकबाकी

बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने थकित कर्ज वसुलीचा प्रश्न बँकेचे सतत ऐरणीवर असतो. थकित कर्जदार सभासदांनी COVID 19 चे परिणामांचा प्रादूर्भाव कमी करून अनुकूल प्रतिसाद दिल्याने त्यांचा बँकेच्या कर्जवसुलीवर चांगला परिणाम झाला आहे. बँकेचे ग्राँस एन. पी. ए. चे लक्ष ७% आत आणणे शक्य झाले नसले तरी ते १०% चे आत आणण्याचे लक्ष साध्य झालेले आहे.

हळुहळु व्यापार उद्यम सुरळीत झाल्याने यापुढे थकित कर्जदार सभासद बँकेच्या कर्जवसुलीकरीता अधिक जोमाने सक्रीय सहकार्य करतील व त्यांचेकडील कर्जबाकी सत्वर बँकेत जमा करतील व सर्व कर्जखाती नियमित ठेवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते.

बँकेचा Gross NPA सन २०२० मध्ये १९.७०% होता व सन २०२१ मध्ये कमी होऊन तो १४.८७ झाला. तसेच चालू आर्थिक वर्षात तो ९.३९ टक्क्यावर आला आहे. बँकेचा NPA सातत्याने कमी-कमी होत असून थकित कर्जवसुली कमी करण्यात बँकेला यश प्राप्त होत आहे. पुढील वर्षी एन.पी.ए. चे लक्ष ७% आत आणण्याचे लक्ष निश्चितच पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे.

आवाहन : आजच्या स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बँकासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. उत्पन्नाचे स्रोत कमी झालेली आहेत व खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. Corona Virus मुळे देशातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. आता हळुहळु सगळी अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. आर्थिक परिस्थिती सुधारायला अजून काही कालावधी लागणार आहे अश्या विपरीत परिस्थितीत बँकींग क्षेत्रापुढे बरीच आव्हाने उभी ठाकलेली आहेत. बँकिंग क्षेत्रातील या आव्हानांना आपण सामोरे जाऊन दिवसेंदिवस प्रगती करित आहोत. ही निश्चित समाधानाची बाब आहे. सर्व कायदे, नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी बँक सतत नवनविन संकल्पना व्यवहारात आणित आहेत. बँकेचे अधिकारी व पदाधिकारी बँकेच्या प्रगतीकरीता सातत्याने परिश्रम घेत आहेत. यात आपलाही सक्रीय सहभाग बँकेला लाभावा अशी प्रार्थना आहे.

कर्मचारी प्रशिक्षण : बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी व अधिकारी वर्गाचा सक्रिय सहभाग आत्यंतिक महत्वाचा आहे. बँकेने वेळोवेळी बहुतांश कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. बँकिंग क्षेत्रात झालेल्या आमुलाग्र बदलामुळे अपेक्षित कौशल्य व विशेष ज्ञान प्राप्त करण्याचे दृष्टीने कर्मचारी व अधिकारी यांना गरजेनुसार वेळोवेळी प्रशिक्षणास पाठविण्यात येत आहे ही प्रक्रिया सातत्याने सुरु आहे व भविष्यातही सुरु राहील याची मी हमी देते.

सतत व समवर्ती लेखापरिक्षण : आपल्या बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता व अचूकता यावी व ग्राहकांचे हितसंबंध जोपासले जावे यासाठी सतत व समवर्ती लेखापरिक्षण सनदी लेखापाल यांचे कडून होत आहे. शाखेचा व्यवहार विचारात घेऊन मासीक / त्रैमासीक पध्दतिने लेखापरिक्षण करण्यात येत आहे. लेखापरिक्षकाने वेळोवेळी केलेल्या सुचनांचे आधारे कामकाजात आवश्यक सुधारणा करून ग्राहकांना तत्पर व अचूक सेवा देण्यास आम्ही सतत तत्पर आहोत.

आभार : या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्त्याने आपणाशी संपर्क साधण्याची संधी मिळाली याबद्दल बँकेचे भागधारक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक ह्यांची मी मनःपूर्वक आभारी आहे.

बँकेच्या वाटचालीमध्ये अनेक संस्था, व्यक्तींचे मोलाचे सहकार्य बँकेला लाभले आहे. रिझर्व्ह बँकेचे मा. महाप्रबंधक, मा. उपमहाप्रबंधक व त्यांचे अधिकारी, मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था व त्यांचे अधिकारी, मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व त्यांचे अधिकारी, राज्य सहकारी बँक व त्यांचे अधिकारी, सहकारी पतसंस्था, महाराष्ट्र राज्य को-ऑप. बँक, फेडरेशन महाराष्ट्र राज्य को-ऑप. बँक, असोसिएशन तसेच बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांचेच बहुमोल सहकार्य बँकेला वेळोवेळी मिळालेले आहे. तसेच विविध वृत्तपत्रे, नियतकालीके, प्रसिध्दी माध्यमांचे आपल्याला नेहमीच सहकार्य लाभत आहे. या सर्वांचेच मी संचालक मंडळाचे वतीने आभार व्यक्त करतो. संस्थेच्या प्रगतीकरीता ह्या पुढील काळातही आपले असेच सहकार्य लाभेल असा विश्वास बाळगते.

समारोप : वरीलप्रमाणे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अहवाल आपल्यासमोर सादर केलेला आहे. सदर अहवाल तसेच दि. ३१.०३.२०२२ अखेरचा ताळेबंद व आर्थिक पत्रके तसेच सभेपुढील चर्चेसाठी येणाऱ्या विषयास आपण मंजूरी दयावी अशी मी आपणास संचालक मंडळाचे वतीने विनंती करते. बँकेच्या ग्राहकांना, भागधारकांना, हितचिंतकांना व खातेधारकांना Covid-19 मुळे झालेली आर्थिक, मानसिक तसेच शारीरिक हानी भरून काढून चालू आर्थिक वर्ष आरोग्यपूर्ण भरभराटीचे व सुखसमृद्धीचे जावो ही सदिच्छा व्यक्त करते. परमपुज्य दादाजी धुनिवाले महाराजांचे चरणी बँकेच्या पुढील प्रगतीसाठी विनम्रपणे प्रार्थना करून वार्षिक अहवालाला येथेच पूर्ण विराम देते.

॥ जय सहकार ॥
धन्यवाद!

नागपूर

दि. ०८/०९/२०२२

संचालक मंडळाच्या वतीने
(कांचन नि. गडकरी)

अध्यक्षा
समृद्धी को-ऑप. बँक लि. नागपूर,

विद्यमान संचालक मंडळ

सौ. कांचन नितीन गडकरी	-	अध्यक्षा
श्री. विनोद रामकृष्ण लिमसे	-	उपाध्यक्ष
श्री. दिलीप कृष्णराव मुलमुले	-	तज्ञ संचालक
श्री. राजेश कमलाकर लोखंडे	-	संचालक
श्री. गजानन पांडुरंग शेळके	-	संचालक
श्री. सचिन वसंतराव नारळे	-	संचालक
श्री. शाम लक्ष्मीकांत कुरोडे	-	तज्ञ संचालक
श्री. वामन देवराव तुर्के	-	संचालक
सौ. उर्मिला प्रदिप सराफ	-	संचालिका
श्रीमती ज्योती अभिजीत फडणविस	-	संचालिका
सौ. विजया शंकरराव गद्रे	-	संचालिका
सौ. मधुरा सारंग गडकरी	-	संचालिका
सौ. जयश्री रविकिरण वटे	-	स्विकृत संचालिका

परिशिष्ट - अ

बँकेचे नांव	:	समृद्धी को-ऑप. बँक लि. नागपूर
मुख्य कार्यालय	:	२२-अ, वंजारीनगर, नागपूर
नोंदणी दिनांक	:	१६.०४.१९९८
आर.बी.आय. लायसन्स	:	युबीडी / एम. ए. एच. / १७३५ पी
व दिनांक	:	दिनांक १२.०७.१९९९
शाखा व मुख्य कार्यालय	:	४ शाखा व मुख्य कार्यालय
कार्यक्षेत्र	:	नागपूर जिल्हा
सभासद	:	५१३८
वसुल भागभांडवल	:	३५२.५६ लाख
राखीव व ईतर निधी	:	५१७.४३ लाख
ठेवी	:	९५७०.३६ लाख
कर्जे	:	४९०९.७७ लाख
अल्पमुदत	:	२६०३.५५ लाख
मध्यममुदत	:	१२०८.७७ लाख
दिर्घमुदत	:	१०९७.४५ लाख
बाहेरील कर्ज	:	निरंक
गुंतवणूक	:	३४०४.२० लाख
सी. आर. ए. आर.	:	१३.१८ %
नेट एन.पी.ए.	:	६.३२ %
ग्राँस एन.पी.ए.	:	९.४० %
खेळते भांडवल	:	१०६३४.२८ लाख
कर्मचारी संख्या	:	४२



SAMRUDDHI CO-OPERATIVE BANK LTD. NAGPUR

INDEPENDENT AUDITOR'S REPORT

TO,
THE MEMBERS,
SAMRUDDHI CO-OPERATIVE BANK LTD,
NAGPUR.

Report On Financial Statements –

1. We have audited the attached Balance Sheet of The SAMRUDDHI CO-OPERATIVE BANK LTD, NAGPUR as at 31st March 2022, and The Profit and Loss Account for the year ended on that date and a summary of significant accounting policies and other explanatory information and the Cash Flow Statement as on that date, incorporated in these financial statements along with all the 4 branches audited by us for period 01/04/2021 to 31/03/2022.

Management's Responsibility for the Financial Statements –

2. Management is responsible for the preparation of these financial statements in accordance with Maharashtra State Co-operative Societies Act 1960, Banking Regulation Act, 1949, circulars and guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time and recognized accounting policies and practices, including the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India [ICAI]. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatements, whether due to fraud or error.

Auditor's Responsibility –

3. Our responsibility is to express an opinion on these MCS ACT statements based on our audit. We conducted our audit in accordance with "Standards on Auditing" issued by the "Institute of Chartered Accountants of India" and MCS ACT, BR ACT and RBI Guidelines. Those standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatements, whether due to fraud or error.

An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on auditor's judgment, including the assessment of the risk of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements. We believe that audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

4. Emphasis of Matters -

Without qualifying our opinion, we bring to your attention the following:

Bank is following accounting standards except the following:

- Accounting of certain items like locker rent, dividend on Investment, commission on guarantees, incidental charges, service charges & processing fees is done in the year of receipt, thereby deviating the principles of the Accounting Standard 9 on "Revenue Recognition" according to which income relating to current year should be recognized on accrual basis, if there is no uncertainty regarding the ultimate collect ability and measurability.
- Provision for Income tax and deferred tax has not been made as per AS -22 "Accounting for Taxes on Income".
- AS - 5 with respect to accounting of prior period items.

Opinion –

5. We have observed that –

- Non-Identification of advances as per HO Annexure I as Non-Performing Assets during the F.Y. 2021-22 and non-reversal of un-recovered Interest in these accounts has resulted in over statement of profit.

Subject to our observations above, in our opinion as shown by the books of the bank, and to the best of our information and according to the explanations given to us:

- i. The balance sheet, read with the notes thereon is a full and fair Balance Sheet containing all the necessary particulars, is properly drawn up so as to exhibit a true and fair view of the state of affairs of the Bank as at 31st March, 2022 in conformity with accounting principles generally accepted in India;
- ii. The Profit and Loss Account, read with the notes thereon shows a true balance of Profit, in conformity with the accounting principles generally accepted in India, for the year covered by the Audit; and
- iii. In the case of cash flow statement, of the cash flows for the year ended on that date.

Report on Other Legal & Regulatory Requirements

6. The Balance Sheet and Profit & Loss Account have been drawn up in accordance with the provisions of section 29 of Banking Regulation Act, 1949 read provision of MSC Act, 1960 and MCS Rules, 1961 (Forms 'A' and 'B' respectively of the Third Schedule to the Banking Regulation Act, 1949).

7. We report that,

As required by the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and Banking Regulation Act 1949 and also subject to the limitations of disclosure required therein, we report that:

- a. We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief, were necessary for the purposes of our audit and have found them to be satisfactory.
- b. The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the power of the Bank.
- c. The transactions of the Bank, which have come to our notice have been, in our opinion, within the powers of the Bank except as mentioned in the Head Office Memorandum and Serious irregularities forming part of Head Office Memorandum.

8. The details as required by the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961 are given in the audit memorandum.

9. In our opinion, the Balance Sheet, Profit and Loss Account comply with the applicable Accounting Standards subject to those mentioned above.

10. The appointment of Auditor is made by Bank Management under Maharashtra State Co-operative Societies Act 1960.

11. We further report that,

- i. The Balance Sheet and Profit and Loss Account dealt with by this report, are in agreement with the books of account.
- ii. In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as appears from our examination of those books.
- iii. The reports on the accounts of the branches audited by us have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us. The Bank has been awarded "B" Audit Classification for the financial year 2021-2022.

RAJANDEKAR & ASSOCIATES
(AUDITOR)

Place : Nagpur
Date : 29.06.2022

For RAJANDEKAR & ASSOCIATES
Chartered Accountants

FIRM REG. NO.: 128171W
UDIN : 22145299ALXBDX1431



SAMRUDDHI CO-OPERATIVE BANK LTD. NAGPUR

BALANCE SHEET As On 31st MARCH 2022

Particulars	Schedule	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
CAPITAL & LIABILITIES			
Capital	1	3,52,56,032.39	3,30,38,027.59
Reserves & Surplus	2	5,17,43,320.74	5,07,10,035.20
Deposits	3	95,70,35,882.29	96,54,01,279.32
Borrowings - Long Term (subordinate) Deposit	4	-	-
Other liabilities & provisions	5	2,95,91,725.41	3,18,10,381.38
Total		1,07,36,26,960.83	1,08,09,59,723.49
ASSETS			
Cash & Balances with Reserve Bank of India	6	2,90,72,410.00	1,37,28,002.00
Balances with banks and money at call & short notice	7	16,04,26,048.16	32,32,66,966.96
Investments	8	34,04,19,733.49	25,60,54,033.49
Advances	9	49,09,76,612.18	43,85,10,263.48
Fixed Assets	10	3,21,40,070.46	3,31,02,155.78
Other Assets	11	2,05,92,086.54	1,62,98,301.78
Total		1,07,36,26,960.83	1,08,09,59,723.49
Contingent Liabilities / DEAF Account	12	0.00	0.00

FOR - SAMRUDDHI CO-OP BANK LTD NAGPUR

Kanchan N. Gadkari
Chairman

Vinod R. Limse
Vice-chairman

Rajandekar & Associates
Chartered Accountant

Amit P. Rajkarne
C.E.O.

AS PER OUR REPORT OF EVEN DATE ATTACHED

For Rajandekar & Associates
Chartered Accountant

Place: Nagpur
Date: 29/06/2022
UDIN: 22145299ALXBDX1431

CA. Amol Kanthe
(Partner)
FRN: 128171W

FOR - SAMRUDDHI CO-OP BANK LTD NAGPUR FORM 'B'

FORM OF PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31st MARCH, 2022

Particulars	Schedule	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. Income			
Interest earned	13	7,18,07,800.65	7,42,52,436.12
Other Income	14	47,40,271.64	1,14,57,260.12
		7,65,48,072.29	8,57,09,696.24
II. Expenditure			
Interest expended	15	5,15,64,875.00	6,04,33,261.00
Operating expenses	16	2,40,64,303.75	2,44,78,864.27
Provisions & Contingencies			
		7,56,29,178.75	8,49,12,125.27
III. Profit / Loss			
Net Profit / Loss (-) for the year		9,18,893.54	7,97,570.97
Profit / Loss (-) brought forward			
		9,18,893.54	7,97,570.97
IV. Appropriations			
Transfer to statutory reserves		-	-
Transfer to other resrves (BDDR)		-	-
Transfer to Government		-	-
Transfer to Income Tax Paid		-	-
Proposed dividend		-	-
Balance carried over to Balance Sheet		9,18,893.54	7,97,570.97

FOR - SAMRUDDHI CO-OP BANK LTD NAGPUR

Kanchan N. Gadkari
Chairman

Vinod R. Limse
Vice-chairman

Rajandekar & Associates
Chartered Accountant

Amit P. Rajkarne
C.E.O.

AS PER OUR REPORT OF EVEN DATE ATTACHED

For Rajandekar & Associates
Chartered Accountant

Place: Nagpur
Date: 29/06/2022
UDIN: 22145299ALXBDX1431

CA. Amol Kanthe
(Partner)
FRN: 128171W

SCHEDULE 1 (CAPITAL)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)	Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. For Nationalised Banks			III.For Other Banks		
Capital (Fully owned by Central Govt.)	0.00	0.00	Authorised Capital (50,000 shares of Rs. 1000 each)	5,00,00,000.00	5,00,00,000.00
II. For Banks Incorporated Outside India :			Issued Capital (35256 shares of Rs. 1000 each)	3,52,56,032.39	3,30,38,027.59
Capital (The amount brought in by bank by way of start-up capital as prescribed by RBI should be shown under this head).	0.00	0.00			
Amount of deposit kept with RBI u/s 11(2) of the Bank Regulation Act, 1949	0.00	0.00	Total	3,52,56,032.39	3,30,38,027.59

SCHEDULE 2 (RESERVES & SURPLUS)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)	Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. Statutory Reserves	1,08,11,850.98	1,08,11,850.98	Investment Depreciation Reserve	2,05,000.00	1,01,000.00
Opening Balances	1,08,11,850.98	9820015.88	Opening Balances	101000	1,01,000.00
Additions during the year		9,91,835.10	Additions during the year	104000	
Deductions during the year			Deductions during the year		
II. Capital Reserves (Building Fund)	26,48,200.00	26,48,200.00	Provision For NDCC Shares	12,000.00	12,000.00
Opening Balances	26,48,200.00	26,48,200.00	Opening Balances	12,000.00	12,000.00
Additions during the year			Additions during the year		
Deductions during the year			Deductions during the year		
III. Revenue & Other Reserves	3,82,83,269.76	3,72,49,984.22	Revaluation Reserve	2,43,42,197.61	2,43,80,925.61
Bad & Doubtful Debt Reserve	1,57,98,445.31	1,57,48,445.31	Opening Balances	2,43,80,925.61	2,44,19,653.61
Opening Balances	1,57,48,445.31	1,77,48,445.31	Additions during the year		0
Additions during the year	50,000.00	0	Deductions during the year	38728	38728
Deductions during the year		20,00,000	Election Fund	3,75,416.00	3,75,416.00
EDUCATION FUND	2,40,570.45	2,40,570.45	Opening Balances	3,75,416.00	392960
Opening Balances	2,40,570.45	2,40,570.45	Additions during the year		0
Additions during the year			Deductions during the year		17544
Deductions during the year			Investment Fluctuation Reserve	1,00,000.00	1,00,000.00
Dividend Payable	6,28,387.00	6,29,267.00	Opening Balances	1,00,000.00	1,00,000.00
Opening Balances	629267	641614	Additions during the year		
Additions during the year	0	0	Deductions during the year		
Deductions during the year	880	12347	IV. Balance in Profit & Loss Account	(53,72,685.86)	(62,91,579.40)
ND.C.C Bank Provision	3,939.25	3,939.25	Previous Year Profit	(62,91,579.40)	(70,89,150.37)
Opening Balances	3,939.25	3,939.25	Current Year Profit	9,18,893.54	7,97,570.97
Additions during the year					
Deductions during the year					
General Provision on Standard Assets	19,50,000.00	19,50,000.00	Total (I, II, III & IV)	5,17,43,320.74	5,07,10,035.20
Opening Balances	19,50,000.00	19,50,000.00			
Additions during the year					
Deductions during the year					

SCHEDULE 3 (DEPOSITS)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
Current Deposit	8,67,25,745.62	10,65,90,403.27
Saving Bank Deposit	10,75,70,045.82	1,44,90,092.09
Fixed Deposit (STD)	68,13,94,707.00	64,58,91,309.00
Reinvestment Fd (DDB)	5,82,38,592.00	6,94,13,297.00
Recurring Deposit Qtrly	2,30,04,730.00	2,59,05,188.00
Samruddhi Purti Deposit Schem	77,913.00	23,25,128.00
O.D./C.C. Credit Bal	24,148.85	7,85,861.96
Total	95,70,35,882.29	96,54,01,279.32

SCHEDULE 4 (BORROWINGS)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. Borrowings in India		
(i) Reserve Bank of India	0.00	0.00
(ii) Other banks	0.00	0.00
(iii) Other Institutions & Agencies	0.00	0.00
Others-Long Term (Subordinate) Deposits	0.00	0.00
II. Borrowings outside India	0.00	0.00
Total (I, II)	0.00	0.00
Secured borrowings included in I & II above		

SCHEDULE 5 (OTHER LIABILITIES AND PROVISIONS)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)	Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
Branch Adjustment	80.00	(40,64,565.00)	Deaf Fund Payable	33,28,210.86	30,07,571.33
Int. Payable On Fd (STD)	1,24,774.00	3,65,699.00	LIC	13,636.00	12,051.00
Int. Payable On Maturd Deposits	1,82,26,885.00	2,00,92,815.00	Clearing Suspense	-	40,00,000.00
	1,83,51,659.00	2,04,58,514.00	Overdue Interest Reserve On	48,26,388.00	42,41,057.00
Professional Tax	8,600.00	8,800.00	Provision For Training Fund	87,573.00	87,573.00
Sundry Creditors	35,103.00	21,703.00	Provision For Education Fund	2,04,954.00	2,04,954.00
Tds Payable Product	3,49,578.00	3,81,481.00	Bonus/exgratia Payable	8,00,000.00	-
Provident Fund	62,255.00	60,802.00	Income Tax Reserve	1,23,000.00	1,23,000.00
Locker Rent Deposit	2,03,000.00	1,97,000.00			
O/s Liabilities For Expenses	5,54,800.00	3,60,800.00			
Demand Draft Payable	5,86,802.00	26,38,598.50			
T.D.S	3,336.55	3,541.55			
Share Suspence	52,750.00	67,500.00			
			Total	2,95,91,725.41	3,18,10,381.38

SCHEDULE 6 (CASH & BALANCES WITH RESERVE BANK OF INDIA)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. Cash in hand (including foreign currency notes)	2,90,72,410.00	1,37,28,002.00
II. Balances with Reserve Bank of India (i) in Current Account (ii) in Other Accounts		
Total (I & II)	2,90,72,410.00	1,37,28,002.00

SCHEDULE 7 (BALANCES WITH BANKS & MONEY AT CALL & SHORT NOTICE)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)	Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. In India			Equitas Small Finance	1,50,251.00	1,38,50,251.00
(i) Balances with Banks			Bank Of Maharashtra	1,48,246.50	2,00,98,954.50
(a) in current accounts	16,04,26,048.16	32,32,66,966.96	TJSB UPI	1,03,55,636.76	69,00,007.06
M.S. Co Op Bank Ltd.	2,08,64,935.90	1,10,89,884.70	IDBI Clearing	25,00,488.76	2,10,314.16
M.S. Coop Bank	22,53,292.98	19,13,398.19	State Bank Of India	76,92,726.31	3,15,83,040.58
N.D.C.C Bank Ltd.	3,939.25	3,939.25	HDFC	5,00,000.00	5,00,000.00
IDBI BANK(D.D.)	79,33,834.13	23,76,812.00	(b) in other deposit accounts	-	-
TJSB BBPS	8,06,027.88	6,46,235.88	(ii) Money at call & short notice		
ICIC Bank Ltd.	4,75,38,651.33	5,20,82,380.76	(a) with banks		
YES Bank	5,37,893.10	5,37,893.10	(b) with other institutions		
I D B I (Outwad Rtgs)	3,71,55,757.08	7,17,53,681.03	Total (A & B)	16,04,26,048.16	32,32,66,966.96
TJSB Bank Ltd.	7,81,159.37	83,48,194.87	II. Outside India		
IDBI (inward Rtgs)	2,12,03,207.81	10,13,71,979.88	(i) in current accounts		
			(ii) in other deposit accounts		
			(iii) Money at call & Short notice		
			Total		
			Grand Total (I & II)	16,04,26,048.16	32,32,66,966.96

SCHEDULE 8 (INVESTMENTS)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)	Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. Investment In India in			II. Investment Outside India in		
(i) Government securities	31,51,07,733.49	24,55,42,033.49	(i) Government securities (including local authorities)		
(ii) Other approved securities			(ii) Subsidiaries and / or joint ventures abroad		
(iii) Shares			(iii) Other investments (to be specified)	25300000.00	10500000.00
The M.S.Co-op Bank Bombay			M.S. CO-OP. Bank(F.D.AG Clearing)	5,00,000.00	5,00,000.00
Wardha District Central Coop. bank			Other Investments(Bonds/LiquidFund)	-	50,00,000.00
(iv) Debentures & Bonds			FD With Other Bank(CUM)	1,98,00,000.00	-
(v) Subsidiaries & / or joint ventures			FD With Other Bank (NONCUM)	50,00,000.00	50,00,000.00
(vi) Others (to be specified)	12,000.00	12,000.00			
			Total	2,53,00,000.00	1,05,00,000.00
Total	31,51,19,733.49	24,55,54,033.49	Grand Total (I & II)	34,04,19,733.49	25,60,54,033.49



SCHEDULE 10 (FIXED ASSETS)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I. Premises	2,56,64,716.00	2,57,52,333.00
At cost as on 31st March of the preceding year	2,57,52,333.00	2,58,44,561.00
Additions during the year	-	-
Deduction during the year	-	-
Depreciation to date	87,617.00	92,228.00
II. Revaluation of Assets		
Additions during the year		
Deduction during the year		
Depreciation to date		
II. Other Fixed Assets	64,75,354.46	73,49,822.78
(including furniture & fixtures)		
At cost as on 31st March of the preceding year	73,49,822.78	90,28,863.59
Additions during the year	4,82,711.86	2,46,525.42
Deduction during the year	-	-
Depreciation to date	13,57,180.18	19,25,566.23
Total (I & II)	3,21,40,070.46	3,31,02,155.78

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
Electric Deposit	40,842.00	40,842.00
Petrol Deposit	15,000.00	15,000.00
Cersai (Reg. Of Equ. Mortgage)	5,000.00	5,000.00
Cersai (Reg. Factoring Tran.)	5,000.00	5,000.00
Sundry Debtors	-	5,000.00
Corporation Tax	11,318.00	-
Deferred Tax	49,15,654.60	49,15,654.60
Deaf Receivable	33,28,210.86	30,07,571.33
GST Paid In Advance	-	4,01,341.09
GST Receivable	17,28,744.07	-
Total	2,05,92,086.54	1,62,98,301.78

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I Interest / discount on advances / bills	53778917.19	51696169.40
II Income on Investments	18028883.46	22556266.72
III Interest on balances with Reserve Bank of India and other inter-bank funds	0.00	0.00
IV Others	0.00	0.00
Total	7,18,07,800.65	7,42,52,436.12

SCHEDULE 14 (OTHER INCOME)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I Commission,Exchange & Brokerage	150457.52	27337.00
II Profit on sale of investments	1034869.41	4227424.00
Less : Loss on sale of investments		
III Profit on revaluation of investments		
Less : Loss on revaluation of investments		
IV Profit on sale of land, buildings & other assets		
Less : Loss on sale of land, buildings & other assets		
V Profit on exchange transactions		
Less : Loss on exchange transactions		
VI Income earned by way of dividends etc. from subsidiaries, companies and / or joint ventures abroad / in India		
VII Miscellaneous Income	3554944.71	7202499.12
Total	47,40,271.64	1,14,57,260.12

SCHEDULE 15 (INTEREST EXPENDED)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I Interest on deposits	51564875.00	60433261.00
II Interest on Reserve Bank of India / inter-bank borrowings	0.00	0.00
III Others	0.00	0.00
Total	5,15,64,875.00	6,04,33,261.00

SCHEDULE 16 (OPERATING EXPENSES)

Particulars	As on 31.03.2022 (Current Year)	As on 31.03.2021 (Previous Year)
I Payments to Employees	13542838.00	12428957.00
II Rent, Taxes and Lighting	1723714.00	2202523.00
III Printing & Stationery	318811.00	401339.50
IV Advertisement and publicity	64024.00	111070.96
V Depreciation on bank's property	1401562.00	1822824.04
VI Directors' fees, allowances and expenses	50250.00	60750.00
VII Auditors' fees and expenses (including branch auditors' fees and expenses)	639100.00	846070.00
VIII Law charges	0.00	57904.00
IX Postage, telegrams, telephones, Leased Line etc.	580117.32	488764.93
X Repairs & Maintenance	0.00	0.00
XI Insurance	1244636.73	1242605.00
XII Other expenditure	4499250.70	4816055.84
Total	2,40,64,303.75	2,44,78,864.27

BUDGET OF 2022-23

Rs. In Lakhs			
Particulars	Budget of 2021-22	Actual Expenses 2021-22	Budget of 2022-23
Interest on Deposit	635.00	515.65	575.00
Employees Salary & Allowances	130.00	127.43	150.00
Director Seating Fees	0.90	0.50	0.90
Audit Fees	8.00	6.39	7.00
Rent, Taxes, Insurance & Electric	35.00	29.68	32.00
Postage & Telephone	5.00	5.80	6.00
Printing, Stationery & Advertisement	5.00	3.83	5.00
Depreciation	20.00	14.02	16.00
Other Expenses	50.00	44.49	60.00
BDDR Provision	10.00	0.50	10.00
Income Tax Provision	5.00	-	-
Bonus Provision	8.00	8.00	8.00
Mediclaime Insurance	6.00	-	7.00
Gratuity Provision	8.00	-	8.00
Profit	24.10	9.19	30.10
Grand Total	950.00	765.48	915.00

Rs. In Lakhs			
Particulars	Budget of 2021-22	Actual Expenses 2021-22	Budget of 2022-23
Int. Received on Loan & Advance	650.00	537.79	650.00
Int. Received on Investment	200.00	180.29	200.00
Other Income	100.00	47.40	65.00
Grand Total	950.00	765.48	915.00

पत्ता न मिळाल्यास खालील पत्त्यावर परत करावे

प्रति,



समृद्धी
को ऑपरेटिव्ह बँक लि., नागपूर

मुख्य कार्यालय : २२ अ, वंजारीनगर, नागपूर.
फोन क्रं. २७०२३२२, २७०२३२३